

जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-२ करिता लेखाशिर्षास मान्यता देणे बाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक : नादेकृ-४६२४/प्र.क्र.२०४/८-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२

दिनांक - ०७ जानेवारी, २०२५

संदर्भ :-

- १) कृषि व पशु विभाग शासन निर्णय, क्र.नादेकृ-४६२२/प्र.क्र.९४/८-अ, दि.३० जून, २०२४
- २) कृषि व पशु विभाग शासन निर्णय, क्र.नादेकृ-४६२४/प्र.क्र.८२/८-अ, दि.०३ सप्टेंबर, २०२४
- ३) कृषि व पशु विभाग शासन निर्णय, क्र.नादेकृ-४६२२/प्र.क्र.९४/८-अ, दि.१४ ऑक्टोबर, २०२४

प्रस्तावना :-

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वतेमुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी विचारात घेऊन दिनांक २८ जून, २०२३ रोजीच्या मा.मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार संदर्भ क्र.१ येथील दिनांक ३० जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये सद्यःस्थितीत समाविष्ट असलेल्या औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित रु.६००० कोटी (रुपये सहा हजार कोटी) किंमतीच्या जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यास शासनाची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

२. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ ची अंमलबजावणी विहित वेळेत व सुरळीत व्हावी या दृष्टीकोनातून प्रकल्पाच्या टप्पा-२ करिता गाव निवड समितीने निवड केलेल्या गावांच्या यादीस मान्यता देणे तसेच, केंद्र शासन व जागतिक बँक यांच्याशी विविध मॅन्युअल्स, अहवाल, सामंजस्य करार यासंदर्भात वाटाघाटी करण्यासाठी शासनाच्या वतीने विभागाच्या अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांना प्राधिकृत करणे, कर्ज कराराच्या अनुषंगाने कृषि व वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांना प्राधिकृत करणे, प्रकल्पाच्या टप्पा-२ साठीच्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये (PIP) हवामान अनुकुल शेतीपध्दतीच्या अनुषंगाने विहित सर्व बाबींचा अवलंब करून प्रकल्पाची आखणी करणे इत्यादी बाबींना दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या मा.मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार संदर्भ क्र.३ येथील दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

३. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ ची अंमलबजावणी विहित वेळेत व सुरळीत होण्यासाठी तसेच प्रकल्पाचे कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरु होण्याच्या दृष्टीने प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकारी व वित्त विशेषज्ञ (उपसंचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा) यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये घोषित करण्यात

आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ करिता नविन लेखाशिर्षास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :**

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ करिता वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्याकरिता खालील लेखाशिर्षास मान्यता देण्यात येत आहे.

मराठी	इंग्रजी
<p><b>राज्यहिस्सा</b></p> <p>मागणी क्र.डी-३ २४०१ पीक संवर्धन (११५) लहान/सीमान्त शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना (००)(०८) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ (हवामान अनुकूल कृषि प्रकल्प टप्पा-२) (राज्य हिस्सा ३० टक्के) (कार्यक्रम) <b>(२४०१B५४४)</b></p> <p>०१, वेतन ०६, दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क १०, कंत्राटी सेवा ११, देशांतर्गत प्रवास खर्च १२, विदेश प्रवास खर्च १३, कार्यालयीन खर्च १४, भाडेपट्टी व कर १७, संगणक खर्च २६, जाहिरात व प्रसिध्दी २८, व्यावसायिक सेवा ३०, इतर कंत्राटी सेवा ३३, अर्थसहाय्य ५०, इतर खर्च</p>	<p><b>State Share</b></p> <p>Demand No. D-3 2401 Crop Husbandry (115) Scheme of Small/Marginal Farmers and agriculture Labourers (00)(08) Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Prkalp Phase-2 (project on climate resilient Agriculture Phase-2) (State Share 30%) (Programme) <b>(2401B544)</b></p> <p>01, Salary 06, Telephone, Electricity and Water Charges 10, Contractual Services 11, Domestic Travel Expenses 12, Foreign Travel Expenses 13, Office Expenses 14, Rent, rates and taxes 17, Computer Expenses 26, Advertisement and Publicity 28, Professional Services 30, Other Contractual Services 33, Subsidies 50, Other charges</p>
<p><b>बाह्यहिस्सा</b></p> <p>मागणी क्र.डी-३ २४०१ पीक संवर्धन (११५) लहान/सीमान्त शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना (००)(०७) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ (हवामान अनुकूल कृषि प्रकल्प टप्पा-२) (बाह्य हिस्सा ७० टक्के) (कार्यक्रम) <b>(२४०१B५३५)</b></p> <p>३३, अर्थसहाय्य</p>	<p><b>External share</b></p> <p>Demand No. D-3 2401 Crop Husbandry (115) Scheme of Small/Marginal Farmers and agriculture Labourers (00)(07) Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Prkalp Phase-2 (project on climate resilient Agriculture Phase-2) (External Share 70%) (Programme) <b>(2401B535)</b></p> <p>33, Subsidies</p>

सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३००/का.१४३१, दि.१७.०५.२०२४ तसेच, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३८९/व्यय-१/२०२४, दि.२८.१०.२०२४ व मा.महालेखापाल कार्यालयाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक : ख.वि./चा-१/कृ.पशु.डे.व.म.वि./यु.ओ.आर.-२२२/२०२४-२५/१७३३, दि.१२.१२.२०२४ अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१०७१७५७५७०७०१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( प्रशांत र. पिंपळे )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (वित्त) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
५. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
६. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प, मुंबई
७. संचालक (नियोजन व प्रक्रिया), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
८. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
९. महालेखापाल (लेखा व अ नुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
१०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
११. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई
१२. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
१३. उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
१४. वित्त विभाग (कार्यासन व्यय -१/अर्थसंकल्प-३/अर्थसंकल्प-१३), मंत्रालय, मुंबई
१५. कार्यासन २-अ, कृषि व पदुम विभाग मंत्रालय, मुंबई
१६. मा.मंत्री (कृषि) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
१७. निवड नस्ती (का.८अ)